

July 1, 2021

To,  
The Corporate Relationship Manager  
Department of Corporate Services  
BSE Ltd.  
P. J. Towers, Dalal Street,  
Mumbai - 400001

**Ref : Scrip Code – 508918**

Dear Sir,


**Sub: Newspaper Publication–Audited Financial Result for the year ended 31.03.2021**

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the Newspaper Publications for the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2021 which were considered, approved and took on record by the Board at their meeting held on June 30, 2021 and published in the Newspapers viz. Free Press Journal and Navshakti on July 1, 2021.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,  
For Ironwood Education Limited



Dharmesh Parekh  
Company Secretary



Encl: as above

### NIRAV COMMERCIALS LIMITED

(CIN: L51900MH1985PLC036668)

Regd. Office : Plot No. W-50, MIDC Industrial Area, Talaja - 410208 Dist. Raigad. Telephone: 022-24949538 Fax: 022-40457150; E-mail: nirav@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/NCL

#### EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021.

(₹ in Crores)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
1	Total Income from Operations	2.40	1.30	15.08	5.02
2	Net Profit/(Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.04	0.01	9.32	0.03
3	Net Profit/(Loss) from the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	0.04	0.01	9.32	0.03
4	Net Profit/(Loss) from the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.08	0.01	9.27	0.03
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	0.08	0.01	9.28	0.03
6	Equity Share Capital	0.39	0.39	0.39	0.39
7	Reserve (excluding revaluation reserves as shown in the Balance Sheet of Previous year)			22.36	13.07
8	Earning per share (before extraordinary items) (of ₹ 10/- each) (not annualised):				
	a) Basic ₹			236.54	0.94
	b) Diluted ₹			236.54	0.94
9	Earning per share (after extraordinary items) (of ₹ 10/- each) (not annualised):				
	a) Basic ₹			236.54	0.94
	b) Diluted ₹			236.54	0.94

**Notes:**

- The above statement of Audited Financial Result have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 30.06.2021.
- The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.
- The above results of the Company have been audited by the statutory auditors and have issued an unqualified audit opinion on the same. The figure for the quarters ended 31st March 2021 and 31st March 2020 are the balancing figure between the audited figures of the full financial year and the unaudited year to date figure upto the third quarter of the respective financial years. Also, the figures upto the end of the third quarter were only reviewed and not subjected to audit.
- Due to COVID-19 outbreak, the Indian Government on March 24, 2020, announced a prolonged lockdown across the country, to contain the spread of the virus. The lockdown has since been extended with gradual relaxations. There is no major significant impact of COVID-19 on company's financial statements as at 31st March, 2021. The company continues to closely monitor the developments and possible effects that may result from the current pandemic, on its financial condition, liquidity and operations and is actively working to minimize the impact of this unprecedented situation.
- The Company has not adopted Ind AS 116 "Lease" during the year 2020-21 and is still in the process of evaluating the impact of adoption of the same on its financial statements.
- The Provision for Deferred Tax and Gratuity have been made at the end of the financial year.
- Figures of previous period's / year's have been regrouped / rearranged wherever necessary.
- Company operates in single business segment i.e. manufacturing of Aluminium Products".

For Nirav Commercials Ltd  
Sd/-  
(CA Raghav Daga)  
Managing Director  
DIN-00084553

Place : Mumbai  
Date : 30th June, 2021

### IRONWOOD EDUCATION LIMITED

(Formerly known as GREYCELLS EDUCATION LIMITED)

Regd. Office : 301, 3rd Floor, Symphony, Nehru Road, Vile Parle - East, Mumbai - 400 057  
CIN No: L65910MH1983PLC030838 Website: www.greycellsltd.com  
Email ID: companysecretary@greycellsltd.com

#### AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

(₹ In lakhs, (except share and per share data, unless otherwise stated))

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
		Audited	Audited	Audited	Audited
1	Revenue from operations	69.48	172.15	263.07	558.16
2	Profit/(loss) before share of profit/(loss) of joint ventures, exceptional item and tax	(56.95)	(15.63)	(198.26)	(111.84)
3	Profit/(Loss) before share of profit/loss of joint ventures and tax	(56.95)	(15.63)	(198.26)	(117.68)
4	Net Profit / (Loss) for the period	(60.55)	(15.91)	(201.91)	(117.68)
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period	(50.07)	(0.64)	(199.72)	(98.93)
6	Paid-up Equity Capital (Face Value of Rs.10/- per share)	790.77	790.77	790.77	790.77
7	Reserve Excluding Revaluation Reserve	-	-	813.63	994.68
8	Earning Per Share (of Rs.10/- each) (not annualized)				
	(1) Basic	(0.77)	(0.20)	(2.55)	(1.49)
	(2) Diluted	(0.77)	(0.20)	(2.55)	(1.49)

**Notes:**

- The above financial results were reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at its meeting held on 30th June, 2021. The statutory auditors have carried out audit of the result.
- The consolidated results include the wholly owned subsidiary - EMDI (Overseas) FZ LLC and subsidiary Sporting Minds Academy LLP, whose results have been consolidated as per Ind AS 110 and Share of Profit or Loss of Associate Enterprises Coaching Beyond Private Limited as per Ind AS 111.
- These financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015, (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. The date of transition to Ind AS is 1st April, 2016. These results have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016.
- Brief of Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021

Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
	Audited	Audited	Audited	Audited
Revenue from Operations	18.02	77.24	83.17	277.42
Profit/(Loss) before tax	(32.08)	(21.14)	(127.84)	(72.75)
Profit/(Loss) after tax	(35.36)	(21.42)	(131.17)	(78.59)
Total Comprehensive Income/(Loss)	(25.30)	(20.96)	(120.55)	(77.56)

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Result for the year ended 31st March, 2021 filed with the Stock Exchange under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Result for the quarter & year ended 31st March, 2021 are available on the website of the company www.greycellsltd.com and on the stock exchange website www.bseindia.com.

For and on behalf of the Board  
Sd/-  
Bela Desai  
Director  
DIN : 00917442

Place : Mumbai  
Date : 30th June, 2021

### KOHINOOR CTNL INFRASTRUCTURE COMPANY PRIVATE LIMITED

Registered Office : Kohinor Square, N. C. Kelkar Marg, Dadar (West), Mumbai-400 028  
CIN : U45200MH2005PTC155800

#### Statement Of Audited Financial Results For the Year Ended 31st March 2021

Sr. No.	Particulars	YEAR ENDED	
		31.03.2021	31.03.2020
		Audited	Audited
		Rs. In Lakhs	Rs. In Lakhs
1	Total Income From Operations	7,574.99	53,038.39
2	Net Profit/(Loss) for the year before tax	(20,959.41)	(1,538.55)
3	Net Profit/(Loss) for the year after tax	(20,959.41)	(1,538.55)
4	Total Other Comprehensive Income for the year	6.50	10.33
5	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each, fully paid)	50.04	50.04
6	Earnings per share (*Not Annualised) (Face Value of Rs. 10 each, fully paid)		
	a. Basic (in Rs.)	*(4187.17)	*(305.395)
	b. Diluted (in Rs.)	*(4187.17)	*(305.395)

**Notes:**

- The above results for the half year and year ended 31st March, 2021 are in compliance with Indian Accounting Standards (Ind-AS) as notified by Ministry of Corporate Affairs. The said results have been reviewed and approved by the Board of Directors of the Company at its Meeting held on June 30, 2021. The Statutory Auditors have carried out Limited Review of results for the half year ended 31st March, 2021 and half year ended 31st March, 2020.
- Additional disclosure as per Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015

**Particulars**

18% Secured rated listed Non Convertible Debentures as on 31.03.2021

2.1 Credit Rating	D
2.2 Credit Rating Agency	Brickwork Ratings India Pvt. Ltd.
2.3 Debt Equity Ratio	(1.22)

**Details of Non Convertible Debentures**

Previous repayment of Principal and Interest

Particulars	2020-21	2019-20
Previous Due Date for Principal Repayment	NA	NA
Previous Due Date for Interest Repayment	NA	30-06-2019

Repayment Schedule of Non Convertible Debentures

Particulars	Principal Repayment	
	Amount (In Crs.)	Due Date
18% Non Convertible Debentures (INE409V07059)	300.00	30-09-2021
	<b>300.00</b>	
18% Non Convertible Debentures (INE409V07042)	100	30-09-2021
	<b>100.00</b>	
18% Non Convertible Debentures (INE409V07034)	75.00	30-09-2021
	<b>75.00</b>	
18% Non Convertible Debentures (INE409V07059)	190.01	30-09-2021
	<b>190.01</b>	
18% Non Convertible Debentures (INE409V07042)	51.83	30-09-2021
	<b>51.83</b>	
18% Non Convertible Debentures (INE409V07034)	15.29	30-09-2021
	<b>15.29</b>	

2.4 Debt Service Coverage Ratio	(0.11)	0.92
2.5 Interest Service Coverage Ratio	(0.11)	0.92
2.6 Capital Redemption reserve/debenture redemption	Nil	Nil

3. In case of Unlisted 0.01% Optionally Convertible Debentures issued, Company has defaulted in payment of interest from the year ended 31st March 2019 to 31st March 2021 amounting to Rs. 6.75,000/-

4. The above is an extract of the detailed format of the yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular No. CIR/IMD/DF1/69/2016 dated 10th August, 2016. Ttfe full format of the Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website, www.kohinoorsquare.in

For and on behalf of the Board  
Sd/-  
Mona Shah  
Director  
01212338

Mumbai : 30.06.2021

### ARNOLD HOLDINGS LTD.

(CIN: L65993MH1981PLC282783)

Regd. Office: B-208, Ramji House, 30, Jambhulwadi, J.S.S. Road, Mumbai-400 002 TEL: 022 22016640, E-Mail Id: arnoldholding9@gmail.com Website: www.arnoldholdings.in

#### Extract of Audited Financial Result for the Quarter and Year ended 31st March, 2021

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	QUARTER ENDED		YEAR ENDED	
		31/03/2021	31/03/2020	31/03/2021	31/03/2020
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	1859.034	787.685	3733.106	2413.07126
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(14.525)	209.818	93.678	212.467
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(14.525)	209.818	93.678	212.467
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items)	(39.110)	153.884	69.094	156.533
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(39.110)	153.884	69.094	156.533
6	Equity Share Capital	3007.500	3007.500	3007.500	3007.500
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited/Unaudited Balance Sheet of the previous year	-	-	2401.607	2332.513
8	Face Value of Rs. 10/- (for continuing and discontinued operations)				
	1. Basic	(0.130)	0.512	0.230	0.520
	2. Diluted				

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and the listed entity at www.arnoldholdings.in
- The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 29th June, 2021.
- The Audit as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the auditors of the Company.

For Arnold Holdings Limited  
Sd/-  
Santkumar Goyal  
Whole Time Director  
DIN: 02052831

Place : Mumbai  
Date : 30.06.2021

### KAIRA CAN COMPANY LIMITED

(CIN : L28129MH1962PLC012289)

Regd. Office : Ion House, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai 400 011, India.  
Telephone : 6660 8711 / 13 / 14  
e mail : info@kairacan.com website : www.kairacan.com

#### EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2021

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31-Mar-21	31-Dec-20	31-Mar-20	31-Mar-21
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income	4,186.57	4,187.09	3,552.45	16,921.75
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional items)	212.95	168.93	140.09	778.01
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	212.95	168.93	140.09	778.01
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	159.09	117.85	88.81	591.07
5	Total Comprehensive Income for the period [ Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	145.10	117.01	90.75	575.49
6	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.10/-each)	92.21	92.21	92.21	92.21
7	Basic and Diluted Earnings per Share (of Rs. 10/- each) (Not Annualised for Interim period)				
	- Basic (In Rs.)	17.25	12.78	9.63	64.10
	- Diluted (In Rs.)	17.25	12.78	9.63	64.10

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchange Under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Yearly Financial Results are available on the Bombay Stock Exchange website (URL: www.bseindia.com/corporates) and on the Company website (URL: http://www.kairacan.com/Download/KairaCan.aspx?FileType=Financial).
- There were no exceptional and extraordinary items during the quarter ended March 31, 2021.

for and on behalf of Board of Directors  
Sd/-  
A. B. Kulkarni  
Managing Director  
DIN.No.01605886

Place : Mumbai  
Date : June 30, 2021

### KSHITIJ INVESTMENTS LIMITED

Regd. Office : 509, Loha Bhavan, 93 P.D. Mello Road, Carnac Bunder, Mumbai - 400 009  
CIN-L67120MH1979PLC021315

#### Audited Financial Results For the Quarter And Year Ended 31.03.2021

(Rs. In Thousands)

Sr. No.	Particulars	QUARTER ENDED		YEAR ENDED	
		31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2020
		Audited	Unaudited	Audited	Audited
1	(a) Revenue from Operations	-	-	-	-
	(b) Other Income	-	-	193.47	193.47
	Total Income (1)	-	-	193.47	193.47
2	Expenses				
	(a) Consumption of Raw Materials	-	-	-	-
	(b) Finished Goods Purchased	-	-	-	-
	(c) Changes in inventories of Finished goods, Work-in-progress & Stock-in-trade	-	-	-	-
	(d) Employee Benefit Expense	60.00	40.00	30.00	214.50
	(e) Finance Cost	-	-	-	-
	(f) Depreciation & Amortisation Expenses	-	-	-	-
	(g) Other Expenses	471.13	98.36	136.73	726.60
	Total Expenses (2)	531.13	138.36	166.73	941.10
	Total Tax Expense (6)	-	-	-	-
3	Profit/Loss before Exceptional items & Tax (1-2)	-531.13	-138.36	26.74	-941.10
4	Exceptional Items	-	-	-	-
5	Profit/Loss from ordinary activities before Tax (3-4)	-531.13	-138.36	26.74	-941.10
6	Tax Expense - Current Tax	-	-	-	-
	- Deferred Tax	-	-	-	-
	Total Tax Expense (6)	-	-	-	-
7	Profit/Loss from ordinary activities after Tax (5-6)	-531.13	-138.36	26.74	-941.10
8	Other Comprehensive Income				
	(a) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-
	(b) Items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-
9	Total Comprehensive Income (Net of tax)	-531.13	-138.36	26.74	-941.10
10	Paid-up Equity share capital (FV of ₹ 10/- per share)	6294.00	6294.00	6294.00	6294.00
11	Reserves (Excluding Revaluation reserve)	-	-	-2147.34	-1206.24
12	Earnings Per share (Rs.)				
	- Basic	-0.844	-0.220	0.042	-1.495
	- Diluted	-0.844	-0.220	0.042	-1.495

**Notes:**

- The company has adopted Indian Accounting Standards (IndAS) prescribed under Section 133 of the companies Act 2013 read with the relevant rules issued thereunder wef 1st April 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with IND AS notified under the Companies Indian Accounting Standard Rules 2015 as amended by the Companies Indian Accounting Standard (amendment) Rules 2016
- The financial results presented in accordance with IND AS 101 have been prepared in accordance with IND AS 101 First time adoption of Indian Accounting Standards have been prepared in accordance with the recognition & measurement principles laid down in IND AS 34 Interim Financial Reporting
- The above results have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 30.06.2021
- The Auditors have carried out Limited review of the above Financial Results for the Quarter & Year ended on 31.03.2021 in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- There is no separate segment as per AS 17 as most of the operation is related to single segment
- There was no investor complaint received during the quarter
- Figures have been regrouped and re-arranged where necessary to make them comparable.
- Reconciliation of standalone Financial Results as previously reported (referred to as 'GAAP' - Generally accepted accounting standards) and Ind AS are summarised as below:

Particulars	Quarter ended 31.03.2020 (Rs. In thousands)
Net Profit/ Loss as per previously reported 'GAAP' (after tax)	-1191.12
Effect of transition to Ind AS	-
(i) Measurement of Investment in mutual Fund at Fair Value through Profit or Loss	-
Net profit/loss for the period as reported under Ind AS	-1191.12
Other comprehensive Income (Net of Tax)	-
Total Comprehensive Income for the period (Net of Tax)	-1191.12

For KSHITIJ INVESTMENTS LIMITED  
(NABA KUMAR DAS)  
DIRECTOR  
DIN: 02604632

Place : Mumbai  
DATE : 30.06.2021

### HUBTOWN LIMITED

(CIN : L45200MH1989PLC050688)

Registered Office: Hubtown Seasons, CTS No. 469-A, Opp. Jain Temple, R. K. Chemburkar Marg, Chembur - East, Mumbai - 400 071  
Phone: + 91 22 2526 5000; Fax: + 91 22 2526 5099; E-mail: investorcell@hubtown.co.in; Website: www.hubtown.co.in

#### EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

(₹ in lakh except as stated)

Sr. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED				
		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended		
		March 31, 2021	December 31, 2020	March 31, 2020	March 31, 2021	March 31, 2021	December 31, 2020	March 31, 2020	March 31, 2021	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Aud

**IDBI Asset Management Limited**  
 Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005  
 Corporate Office: 4<sup>th</sup> Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005  
 Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

**NOTICE CUM ADDENDUM NO. 07/2021-22**  
**Change in address of official Point of Acceptance**

Investors are requested to take note of the change in address of the official point of acceptance ("POA") of the schemes of IDBI Mutual Fund as under:

Location	Current Address	New Address	Effective Date
Junagadh	<b>KFin Technologies Pvt. Ltd.</b> 124-125 Punit Shopping Center, M.G. Road, Ranavav Chowk, Junagadh - 362001, Gujarat	<b>KFin Technologies Pvt. Ltd.</b> Shop No. 201, 2nd Floor, V-ARCADE Complex, Near Vanzani Chowk, M.G. Road, Junagadh - 362001, Gujarat	July 05, 2021

This Addendum shall form an integral part of Statement of Additional Information, Scheme Information Document / Key Information Memorandum of all the schemes of IDBI Mutual Fund, as amended from time to time.

For IDBI Asset Management Limited  
 (Investment Manager to IDBI Mutual Fund)

Place : Mumbai  
 Date : June 30, 2021 Sd/-  
 Head - Compliance and Risk Management

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee") under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager.  
**Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.**

सिस्को-विद्युतप्रदान अँड इन्फ्रामास्ट्रक्चर ऑफ फायनान्सियल सर्विसेस अँड एफो-सेंटर ऑफ सिस्को इन्स्ट्रुमेंट्स २००२ (२००२) चा कलम १३(२) अन्वये सूचना

अनु. क्र.	कर्जादारांचे नांव (अ)	गहाण मालमतेचा तपशिल (ब)	एपीए दिनांक (क)	वर्कित रक्कम (रु.) (ड)
१	कर्ज खाता क्र. <b>HHLGRN00471561</b> १. राजेश मुलवंद शाह प्रॉपरायटर राजा कृष्णा शॉर्टिंग ३. नीता राजेश शाह प्रॉपरायटर अरणा टेक्सटाइल्स ४. राजेश मुलवंद शाह एवएफए जाजूवी टेक्सटाइल्स	प्लॉट नं. १५०२, पंधरावा मजला, दॉक्टर वी, इंदरनाथा, गाव नादूर, मुंबई - ४०००८०, महाराष्ट्र	०९.०६.२०२१	रु. १,३३,६४,६४८.८८/- (रुपये एक करोड तेहसीस लाख चौषष्ट हजार सहस्रे अठेचौसशे आणि अठराशे पैसे फक्त) ०९.०६.२०२१ या तारखेस

वर उल्लेख केलेल्या कर्जादारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहाराला भरलेल्या दिशांबु प्रकानुसार प्रत्येक कर्जादाराकडे तसेच "ड" मध्ये दर्शविल्याप्रमाणे धर्कित रक्कम आहे.  
 कर्जादारांकडे कर्जादारांनी सातत्याने कुचरई केल्यामुळे कंपनीने कर्जादारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुपादक मालमता (स्विक्रम मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रकानुसार वरीलकरीत केली आहे. परिणामी, वरील कर्जादारांच्या कलम १३(२) खालील प्रत्येक कर्जादाराला सूचित करीत आहे.  
 वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जादारांना सूचित करीत आहे की, त्यांनी / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत वर स्विक्रम "ड" मध्ये दर्शविलेल्या धर्कित रकमे सह आजपर्यंत वे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण करावे, तसे न केल्यास वर स्विक्रम "ड" मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमतेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहिल.  
 कोणत्या नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड १३ च्या उपखंड (८) च्या तरतुदी अन्वये "कर्जादार सिस्कोअई डेव्हिडर यांची धकबाकीच्या सर्व किमती, शुल्क आणि खर्चासहचा सर्व रकमेचा ताब्यात असलेल्या मालमतेच्या कितीही जाहीर विलंब सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवडी किंवा खासगी कारार प्रकाशित होईपर्यंत परतू करू शकतो. पुढे याची नोंद घ्यावी तर कर्जादार उपरोक्त लिखित वेळेत सिस्कोअई डेव्हिडर परत करू शकला नाही तर कर्जादार मालमता परत मिळवण्यास पात्र नव्हते.  
 सरफेसी कायद्याच्या खंड १३ च्या उपखंड (१३) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेव्यवहार किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमता (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण वर व्यतिरिक्त) सुरक्षित लेनदार या पूर्व लिखित समिती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहेत.  
**स्विक्रम:** निवडी/मुंबई  
 सही/ मुंबई इंडियानुसाल हार्मोसिस फायनान्स लिमिटेड प्राधिकृत अधिकारी

**महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ**  
 (महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत व्यवसाय)

**ई-निविदा सूचना क्रमांक/०२/सन २०२१-२२ करिता शुद्धिप्रक्र क्र. १**

दिनांक ०५/०६/२०२१ रोजी नवे, नवशक्ति, मुंबई या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वरील निविदा सूचनेतील कामाच्या निविदेचा संकेत स्थळावर उपलब्धतेचा कालावधी बदलणे बाबत शुद्धिप्रक्र देण्यात येत आहे.

अ. क्र.	कामाचे तपशिल	अंदाजित रक्कम
१	पाणी पुरवठा योजना शेंद्रा व जालना औद्योगिक क्षेत्र... उर्ध्वचक्र पेट्रोल यंत्रे ३६ द.ल.ल. प्रतिदिन क्षमतेसाठी पंपिंग मशिनरीचा पुरवठा करून कार्यान्वित करणे व विद्युत पुरवठा करण्यासाठी वीज उपकरणे व अनुषंगिक इतर कामे, उभारणे व कार्यान्वित करणे.	रु. ३१,४९,५९,९११.००

आता उपरोक्त कामाकरिता ई निविदा दिनांक ०९/०७/२०२१ सकाळी ११.०० वाजेपर्यंत महामंडळाच्या संकेतस्थळावर [www.midcindia.org](http://www.midcindia.org) (ओरिगावाड झोन), उपलब्ध असून, इच्छुक निविदा धारकांनी सदर कालावधीमध्ये निविदा भराय्यात.  
 सदर निविदा सूचनेत इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  
 निविदा सूचना आणि निविदा सूचनेतील कोणताही भाग कोणतीही पूर्व सूचना न देता रद्द करण्याचा अथवा राखून ठेवण्याचा तसेच सुधारणा करण्याचा हक्क म.ओ.वि. महामंडळाने राखून ठेवला आहे.

**IRONWOOD EDUCATION LIMITED**  
 (Formerly known as GREYCELLS EDUCATION LIMITED)  
 Regd. Office : 301, 3rd Floor, Symphony, Nehru Road, Vile Parle - East, Mumbai - 400 057  
 CIN No: L65910MH1983PLC030838 Website: www.greycellsltd.com  
 Email ID: companysecretary@greycellsltd.com

**AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021**  
 (₹ In lakhs, except share and per share data, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	Year Ended 31st March, 2021			
		Quarter Ended 31.03.2021	Quarter Ended 31.03.2020	Year Ended 31.03.2021	Year Ended 31.03.2020
		Audited	Audited	Audited	Audited
1	Revenue from operations	69.48	172.15	263.07	558.16
2	Profit/(Loss) before share of profit/(loss) of joint ventures, exceptional item and tax	(56.95)	(15.63)	(198.26)	(111.84)
3	Profit/(Loss) before share of profit/loss of joint ventures and tax	(56.95)	(15.63)	(198.26)	(117.68)
4	Net Profit / (Loss) for the period	(60.55)	(15.91)	(201.91)	(117.68)
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period	(50.07)	(0.64)	(199.72)	(98.93)
6	Paid-up Equity Capital (Face Value of Rs. 10/- per share)	790.77	790.77	790.77	790.77
7	Reserve Excluding Revaluation Reserve	-	-	813.63	994.68
8	Earning Per Share (of Rs. 10/- each) (not annualized)	(0.77)	(0.20)	(2.55)	(1.49)
	(1) Basic	(0.77)	(0.20)	(2.55)	(1.49)
	(2) Diluted	(0.77)	(0.20)	(2.55)	(1.49)

**Notes:**  
 1. The above financial results were reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at its meeting held on 30th June, 2021. The statutory auditors have carried out audit of the result.  
 2. The consolidated results include the wholly owned subsidiary - EMDI (Overseas) FZ LLC and subsidiary Sporting Minds Academy LLP, whose results have been consolidated as per Ind AS 110 and Share of Profit or Loss of Associate Enterprises Coaching Beyond Private Limited as per Ind AS 111.  
 3. These financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015, (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. The date of transition to Ind AS is 1st April, 2016. These results have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016.  
 4. Brief of Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021

Particulars	Year Ended 31st March, 2021			
	Quarter Ended 31.03.2021	Quarter Ended 31.03.2020	Year Ended 31.03.2021	Year Ended 31.03.2020
	Audited	Audited	Audited	Audited
Revenue from Operations	18.02	77.24	83.17	277.42
Profit/(Loss) before tax	(32.08)	(21.14)	(127.84)	(72.75)
Profit/(Loss) after tax	(35.36)	(21.42)	(131.17)	(78.59)
Total Comprehensive Income/(Loss)	(25.30)	(20.96)	(120.55)	(77.56)

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Result for the year ended 31st March, 2021 filed with the Stock Exchange under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the standalone and consolidated Financial Result for the quarter & year ended 31st March, 2021 are available on the website of the company [www.greycellsltd.com](http://www.greycellsltd.com) and on the stock exchange website [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

For and on behalf of the Board  
 Sd/-  
 Bela Desai  
 Director  
 DIN : 00917442

Place : Mumbai  
 Date : 30th June, 2021

**NIRAV COMMERCIALS LIMITED**  
 (CIN: L51900MH1985PLC036668)  
 Regd. Office : Plot No. W-50, MIDC Industrial Area, Talaja - 410208 Dist. Raigad. Telephone: 022-24949538 Fax: 022-40457150;  
 E-mail: nirav@associatedgroup.com Website: www.associatedgroup.com/NCL

**EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021.**  
 (₹ in Crores)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	2.40	1.30	15.08	5.02
2	Net Profit/(Loss) from the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.04	0.01	9.32	0.03
3	Net Profit/(Loss) from the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.04	0.01	9.32	0.03
4	Net Profit/(Loss) from the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.08	0.01	9.27	0.03
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	0.08	0.01	9.28	0.03
6	Equity Share Capital	0.39	0.39	0.39	0.39
7	Reserve (excluding revaluation reserves as shown in the Balance Sheet of Previous year)	-	-	22.36	13.07
8	Earning per share (before extraordinary items) (of ₹ 10/- each) (not annualised):	-	-	-	-
	a) Basic ₹	236.54	236.54	0.94	0.94
	b) Diluted ₹	236.54	236.54	0.94	0.94
9	Earning per share (after extraordinary items) (of ₹ 10/- each) (not annualised):	-	-	-	-
	a) Basic ₹	236.54	236.54	0.94	0.94
	b) Diluted ₹	236.54	236.54	0.94	0.94

**Notes:**  
 1. The above statement of Audited Financial Result has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 30.06.2021.  
 2. The result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.  
 3. The above results of the Company have been audited by the statutory auditors and have issued an unqualified audit opinion on the same. The figure for the quarters ended 31st March 2021 and 31st March 2020 are the balancing figure between the audited figures of the full financial year and the unaudited year to date figure upto the third quarter of the respective financial years. Also, the figures upto the end of the third quarter were only reviewed and not subjected to audit.  
 4. Due to COVID-19 outbreak, the Indian Government on March 24, 2020, announced a prologned lockdown across the country, to contain the spread of the virus. The lockdown has since been extended with gradual relaxations. There is no major significant impact of COVID-19 on company's financial statements as at 31st March, 2021. The company continues to closely monitor the developments and possible effects that may result from the current pandemic, on its financial condition, liquidity and operations and is actively working to minimize the impact of this unprecedented situation.  
 5. The Company has not adopted Ind AS 116 "Lease" during the year 2020-21 and is still in the process of evaluating the impact of adoption of the same on its financial statements.  
 6. The Provision for Deferred Tax and Gratuity have been made at the end of the financial year.  
 7. Figures of previous period's / year's have been regrouped / rearranged wherever necessary.  
 8. Company operates in single business segment i.e. manufacturing of Aluminium Products".

For Nirav Commercials Ltd  
 Sd/-  
 (CA Raghav Daga)  
 Managing Director  
 DIN-00084553

Place : Mumbai  
 Date : 30th June, 2021

**Caprolactam Chemicals Limited**  
 Reg. Off. : B-31, MIDC, Mahad, Dist Raigad-402302  
 E-mail : caprolactam@gmail.com Website : www.caprolactam.co.in  
 Extract of Standalone Audited Financial Results for the year Ended March, 2021

(Rs. In Lakhs)

PARTICULARS	Out. Ended 31.03.2021	Year Ended 31.03.2021	Year Ended 31.03.2020
	Audited	Audited	Audited
Total Income from Operations (net)	163.085	640.222	656.966
Net Profit / (Loss) from ordinary activities after Tax	(8.665)	89.125	125.797
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extra Ordinary Items)	(32.733)	65.057	95.111
Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	460.000	460.000	460.000
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balancesheet of Previous Year) *	-	(51.986)	(110.403)
Earnings Per Share (before and after extra Ordinary items) (of ₹ 10/- each)	-	-	-
Basic #	(0.712)	1.414	2.068
Diluted #	(0.712)	1.414	2.068

Note - 1) The above is an extract of the detailed format of Quarterly & yearly audited Financial Results Filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly & yearly audited Financial Results are available on [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the Company website [www.caprolactam.co.in](http://www.caprolactam.co.in)  
 2. The above audited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on June 30, 2021. The Statutory Auditors have carried out Limited Review of the above Financial Results.

Sd/-  
 Z S Bhanushali  
 (Chairman Cum Managing Director)  
 DIN NO. 00663374

Place : Mahad  
 Dated : June, 30, 2021

फॉर्म नं. १४  
 (रजिस्ट्रेशन ३३(२) बयारी)  
 रजि. ए./डी. दृष्टीने न शासनाचे प्रकाशनद्वारे

**वसुली अधिकारी-III के कार्यालय**  
**कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)**  
 १ला मजला, एमपीएलए टेलिकॉम एक्सचेंज बिल्डिंग,  
 सेक्टर-३०ए, बारी, नवी मुंबई-४०० ७०३

**मागणी सूचना**

फिकरुटी ऑफ डेव्हिडर इन्फ्रामास्ट्रक्चर अँड इन्फ्रामास्ट्रक्चर अँड, १९९३ ची कलम २५ व २८ आणि आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियत २ अन्वये सूचना आरसी/१९९/२०१८  
 १०.०६.२०२१

पंचायत नमानल बँक लिमिटेड  
 मधुकर नामदेव चौधरी

**इंडो अमाईन्स लिमिटेड**  
 सीआयएन : एल९९९९९एमएच१९९९९९एलसी०७००२२  
 नोंदीकृत कार्यालय : डबल्यू-४४, फेज II, एम. आय. डी. सी., डॉंबिवली (पूर्व), जि. ठाणे-४२१२०३.  
 ट. क्र. : ९९ २५१ २८०९३५४/२८०९४१/२८०९४२/२८०९४३/२८०९४४  
 वेबसाईट : [www.indoaminesltd.com](http://www.indoaminesltd.com), ई-मेल आयडी : [shares@indoaminesltd.com](mailto:shares@indoaminesltd.com)

**३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता अलिस आणि एकत्रित लेखापरिचित वित्तीय निष्कर्षांचे विवरण**  
 (रु. लाखात)

अ. क्र.	तपशील	अलिस					एकत्रित				
		संपलेली तिमाही मार्च, २०२१	संपलेली तिमाही डिसेंबर, २०२०	संपलेली तिमाही ऑक्टोबर, २०२०	संपलेली तिमाही मार्च, २०२०	संपलेली तिमाही मार्च, २०१९	संपलेली तिमाही डिसेंबर, २०२०	संपलेली तिमाही ऑक्टोबर, २०२०	संपलेली तिमाही मार्च, २०२०	संपलेली तिमाही मार्च, २०१९	संपलेली तिमाही मार्च, २०१९
१	प्रवर्तनातून उत्पन्न	१५,५६४.०१	१४,०९९.३४	१४,०९९.३४	४४,३९५.४३	४४,३९५.४३	४४,३९५.४३	१२,०६१.४६	४४,३९५.४३	४४,३९५.४३	
२	इतर उत्पन्न	२११.३४	३१४.४१	३१४.४१	७९१.०४	७९१.०४	७९१.०४	३३५.७६	७९१.०४	७९१.०४	
३	एकूट उत्पन्न	१५,७७५.३५	१४,४१३.७५	१४,४१३.७५	४५,१८६.४७	४५,१८६.४७	४५,१८६.४७	१२,३९७.२२	५४,१८६.४७	५४,१८६.४७	
४	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादनामक आणि/किंवा अन्यसाधारण बाबींची)	१,८६५.१६	१,०७९.९४	१,०७९.९४	४,३०७.७९	४,३०७.७९	४,३०७.७९	२१९.८२	४,३०७.७९	४,३०७.७९	
५	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादनामक आणि/किंवा अन्यसाधारण बाबींनंतर)	१,८६५.१६	१,०७९.९४	१,०७९.९४	४,३०७.७९	४,३०७.७९	४,३०७.७९	२१९.८२	४,३०७.७९	४,३०७.७९	
६	कालावधीसाठी करनंतर निव्वळ नफा (अपवादनामक आणि/किंवा अन्यसाधारण बाबींनंतर)	१,४५५.५९	८५०.२६	८५०.२६	३,३७४.७७	३,३७४.७७	३,३७४.७७	१७९.९६	३,७५४.३१	३,७५४.३१	
७	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/तोटा (कोर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कोर)त) धरून	१,५२९.९४	८०३.२०	८०३.२०	३,३२८.८०	३,३२८.८०	३,३२८.८०	१,५२९.९४	३,७७४.३१	३,७७४.३१	
८	भरण झालेले समाधान भांडवल (दरमिती मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	
९	प्रति भाग प्राप्ती (इंजीए) (प्रत्येकी रु. १०/- प्रती भागाचे) प्रतिभाग प्राप्ती आवधिक आहे	-	-	-	-	-	-	-	-	-	
i)	मूलभूत आणि सौम्यीकृत इंजीए अनन्यसाधारण बाबींची रकमा	४.३३	२.२७	२.२७	१.४२	१.४२	१.४२	०.४३	१.०६९	१.०६९	
ii)	सौम्यीकृत आणि सौम्यीकृत इंजीए अनन्यसाधारण बाबींनंतर रकमा	४.३३	२.२७	२.२७	१.४२	१.४२	१.४२	०.४३	१.०६९	१.०६९	

**टीपा :**  
 १. वरील अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षांना लेखापरिशीलन समितीने २८ जून, २०२१ रोजी पुनर्विलोकित केले आणि २८ जून, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने अभिलिखित केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिशीलनाची वरील अलिस व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरिशीलन केले असून त्यावर सुधारणा न सुचविण्यात मत नोंदवले आहे.  
 २. वरील विवरण हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टँडर्ड्स) रुल, २०१५ (इंड-एस) आणि कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टँडर्ड्स) रुल, २०१५ च्या रूट ३ व संबंधित सुधारणांनुसार बनवले आहे.  
 ३. मार्च, २०२१ पासून संपूर्ण देशात कोव्हीड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे आर्थिक घडामोडींवर असलेले निर्बंध आणि त्यापठोठागत एप्रिल, २०२१ मधील टाळेमुळे हाहता, मार्च, २०२१ पासून कार्यालये बंद ठेवली होती आणि कर्मचारी घरातून काम करत आहेत. कं.पनी तिची वचनबद्धता निभावण्यासाठी चांगल्या आर्थिक स्थितीत असून आणि जसे येईल तेव्हा तिची कर्ज दायित्वे निभावण्यास सक्षम आहे. अंतर्गत वित्तीय माहिती व नियंत्रण पुरेसे असून कार्यक्षमतेने काम करत आहे. महामारीमुळे अनिश्चितता असल्या तरी, कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे तिच्या उत्पादनांची मागणी सुरुच राहिली.  
 ४. १ एप्रिल, २०२० पासून, कंपनीने मर्यादांचे समाविष्ट भविष्यातील आर्थिक लाभांचे वापररुपाचे अपेक्षित पद्धतीमधील बदलांमुळे कंपनीच्या स्थिर मर्यादांनी कंपनीने घसारा गणनासाठीची तिची पद्धत रीटन डाऊन व्हॅल्यू (डब्ल्यूडीवॅल्यू) पासून स्टेटे लाईन मेथड (एसएएलएम) अशी बदलली आहे. इंडियन अकाऊंटिंग स्टँडर्ड्सच्या आधारे, कंपनीने निर्णय घेतला आहे की, घसारा गणन पद्धत डब्ल्यूडीवॅल्यू पद्धतीपासून एसएएलएम पद्धत अशी बदलवणे लेखा तत्वांमधील बदलाने लेखा गृहीतकामध्ये बदल झाला आहे. लेखा तत्वातील बदलाने बाधीत लेखा गृहीतकातील बदल पुढील कालावधीसाठी उपयोजित केला आहे. उर्वरित उपयोगी कार्यकाळास ३१ मार्च, २०२० रोजी स्थिर मर्यादांचे निव्वळ पुस्तकी मुल्याचा घसारा भविष्यातमुख एसएएलएम मेथड वापरून काढला आहे. ह्या संबंधित वर्षांत घसारा पद्धतीमधील विलंब झालेले ह्या बदलाच्या परिणामी, डब्ल्यूडीवॅल्यू मेथड प्रमाणे गणन केलेल्या आ.व. २०१९-२०२० मधील घसाराची तुलना करता घसारा खर्च रु. १३८८.६८ लाखांनी कमी झाला आणि करपूर्व नफा रु. १२७९.९८ लाख जास्त पेटा, जो आ.